

अडथळे

१. खेळाच्या तासाला वर्गातच बसतो
२. मैदानी खेळत सहभागी होत नाही
३. नखे व केस अकारण वाढवतो
४. चांगल्या सवयींचे पालन करत नाही
५. वाईट सवयींन आहारी लवकर जातो
६. कोणत्याच खेळाची आवड नाही
७. स्वच्छतेचे महत्व नानत नाही
८. इतर मुले खेळात असताना नुसताच पाहत असतो
९. खेळायला बोलावल्यावर आजरी आहे असे खोटे सांगतो
१०. क्रीडागनावर उगाचच कचरा करतो
११. सांघिक खेळत खोटे पाना खेळतो
१२. खेळाची नवे माहित नाही
१३. सुचविलेले व्यायामाचे प्रकार चुकीचे करतो
१४. विचारलेल्या प्रश्नाची चुकीचे उत्तरे देतो
१५. वैयक्तिक शर्यतीत भाग घेत नाही
१६. व्यायामाचे महत्व समजून घेत नाही
१७. आसने करायचा कंटाळा करतो
१८. चांगल्या सवयींचे पालन करत नाही
१९. वाईट सवय वाईट आहे सांगतो पण सोडत नाही
२०. सुचविलेले व्यायाम प्रकार संदर्भात माहिती चुकीची सांगतो

२१. आवडत्या खेळाचे नियम चुकीच्या पद्धतीने सांगतो
२२. सुचविलेल्या खेळाचे नियम चुकीच्या पद्धतीने सांगतो
२३. स्वताला आवडणाऱ्या खेळाची माहिती माहित नाही
२४. दिलेल्या सूचना एकूण कृती करत येत नाही
२५. सुचविलेल्या व्यायाम प्रकारची कृती करता येत नाही
२६. दिलेल्या खेळाच्या साहित्याच्या वापर करता येत नाही
२७. दिलेल्या खेळाच्या साहित्यास चुकीचे पद्धतीने सांगतो
२८. खेळ खेळताना दक्षता घेण का आवश्यक आहे ते माहित नाही
२९. शर्यती मध्ये सहभागी होत नाही
३०. शर्यती मध्ये सहभागी होण्याची इच्छा नसते
३१. क्रीडांगणात कचरा करतो
३२. सांघिक स्पर्धेत भाग घेत नाही
३३. वैयक्तिक स्पर्धेत भाग घेत नाही
३४. क्रीडांगण स्वच ठेवत नाही
३५. स्वच्छतेचे महत्व नानत नाही
३६. खेळायला बोलावल्यावर आजरी आहे असे खोटे सांगतो
३७. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देता येत नाही
३८. शिक्षकांच्या अनुउपास्थितीत गटात भांडण करत